

NRB BEARINGS LIMITED

Dhannur, 15, Sir P.M. Road, Fort, Mumbai- 400001, India. T : (91) 22-2266 4570 / 2266 4160 F : (91) 22-2266 0412 / 2267 9850

W: www.nrbbearings.com CIN: L29130MH1965PLC013251

August 14, 2024

BSE Limited Corporate Relationship Department 1st Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Listing Department-Corporate Services Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1 Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051

Code No. 530367/ NRBBEARING

Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to provisions of Regulation 30 (read with Part A of Schedule III) and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose a copy of the newspaper advertisement published in Free Press Journal and Navshakti on Wednesday, August 14, 2024 regarding the Unaudited Financial Results (standalone and consolidated) for the quarter ended June 30, 2024.

We request you to take the above on record.

Thanking You,

Sincerely,

For NRB Bearings Limited

Shruti Joshi Company Secretary

Encl: as above

#### **PUBLIC NOTICE**

**NOTICE** is hereby given to the members of the Public at large that we are investigating the title of MRS.
HEENA RAMESH CHHEDA and MR. RASIK CHHEDA in respect of their right, title and interest in / to: [a] all that piece and parcel of land bearing Plot No. 78, C.S. No. 1788, admeasuring about 485.79 sq.mtrs., situated at Shivaji Park, G-North Ward, Mumbai – 400028 ("said Property"), upon which they are currently constructing a building on the said Property known as "The Pavilion", which is registered with the Maharashtra Real Estate Regulatory Authority, bearing Registration No P51900048161 ("said Project"); and [b] the Apartment on 18th floor of the said Project admeasuring 2070.90 sq.ft. carpet area along with all appurtenances thereto, and two car

parking spaces ("said Apartment"). Any person having any right, title, interest, claim or demand whatsoever in to or upon or against the right, title or interest in respect of the said Property and/or said Apartment and/or part thereof whether by way of inheritance, share, sale, mortgage, transfer, lease, licence, tenancy, lien, *lis pendens*, charge, trust, maintenance, easement, devise, bequest, exchange, possession or encumbrance or otherwise howsoever is hereby required to give notice thereof in writing along with documentary proof to the undersigned at the address given below within 14 working days from the date of publication hereof, failing which any such claim or demand shall be treated as waived and / or abandoned for all intents and purposes and shall not be binding on the said Property and/or said

Date: 14.08.2024 Adv. Shaheda Madraswala

Flat No.2, Margues Villa, 187, Old Cadell Road, Next to Bombay Scottish School, Mahim (West), Mumbai – 400 016. Email: shaheda22@gmail.com

#### eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319 Regd. Office: Sonawala Building, 1\*Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023
Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rupees in million, except per share data)						
		Quarter ended				
Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024		
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations	7,819.22	7,665.29	6,844.77	29,255.43		
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,479.08	1,794.64	1,406.32	6,911.71		
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,479.08	1,794.64	1,406.32	6,893.36		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,120.45	1,298.92	1,066.59	5,117.31		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,097.93	1,227.99	1,243.71	5,326.65		
Paid up equity share capital (Face value of Rs.10 each, fully paid up)	483.22	482.32	482.18	482.32		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				22,050.79		
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs.10 each) (Not annualised)						
Basic Diluted	23.13 22.72	27.07 26.55	22.12 21.82	106.15 104.38		

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2024

	Quarter ended				
Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations	5,686.74	5,605.98	4,951.79	20,948.30	
Profit before tax	934.96	1,279.33	1,057.57	4,798.63	
Profit after tax	703.66	948.98	797.98	3,570.43	

The above is an extract of the detailed format of the unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited financial results are available on the Stock Exchanges websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com.

For and on behalf of Board of Directors Kapil Jain Managing Director & Group CEO

(₹ in lakhs)

Date : August 13, 2024

Place: Mumbai

## RAMA PETROCHEMICALS LIMITED

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra. Tel. No.: (02192) 250329 / 251211; Email: compliance@ramapetrochemicals.com;

## Rama

Website: www.ramapetrochemicals.com Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187 EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

		Consolidated				
Sr	Particulars	(		Year Ended		
No	i aruvulais	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	
1	Total Income from Operations	0.03	79.87	43.43	162.43	
2	Profit/ (Loss) for the period before Tax and Exceptional Items	(152.57)	(1.33)	(46.42)	(166.75)	
3	Profit/(Loss) for the period before Tax after exceptional items	(152.57)	(1.33)	(46.42)	(40.72)	
4	Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	(152.57)	(1.33)	(46.42)	(40.72)	
5	Other Comprehensive Income /(Expenses)	0.03	(0.39)	0.17	0.13	
6	Total Comprehensive Profit/(Loss) for the period	(152.54)	(1.72)	(46.25)	(40.59)	
7	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	1,046.94	1,046.94	1,046.94	1,046.94	
8	Earning per Share (not annualised) (of ₹ 10/- per Share)					
	Basic - ₹	(1.46)	(0.02)	(0.44)	(0.39)	
	Diluted - ₹	(1.46)	(0.02)	(0.44)	(0.39)	

Place : Mumbai

Date : August 12, 2024

- The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on Stock Exchange website www.bseindia.com and under Financial section of our website at http://www.ramapetrochemicals.com
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting
- The specified items of the Standalone financial results of the Company for the quarter ended June 30, 2024 are given below:

Additional Information on Standalone Financial results is as follows:

(₹ in lakhs)

			Stand	lalone	
Sr	Particulars		Year Ended		
No	Tartibularo	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Revenue from Operations	0.02	78.82	43.43	161.30
2	Profit/(Loss) before Tax (after Extraordinary/Exceptional items)	(152.12)	(1.64)	(45.97)	(39.57)
3	Profit/(Loss) after Tax	(152.12)	(1.64)	(45.97)	(39.57)
4	Total Comprehensive Profit/(Loss)	(152.09)	(2.03)	(45.80)	(39.44)

For RAMA PETROCHEMICALS LTD

H. D. RAMSINGHANI MANAGING DIRECTOR DIN: 00035416

#### PUBLIC NOTICE

Colony, Gen. Arunkumar Vaidya Marg

New Dindoshi, Malad (East), Mumbai

400 097, admeasuring 437 Sq. ft. Carpe

area, bearing S.No.239/1 (part), C.T.S No.827E of Village- Malad (East)

Taluka- Borivali, M.S.D., from its owner

Mrs. Rukhiya Moosa W/o. Mangha

All persons having any claim, interest o

respect of the said Flat No.D-702 are

hereby requested to make the same

known in writing to the undersigned at

the address given below with supporting

documents within 14 days from the date

of publication of this notice, failing which such claim/s or objections/, if any shall be

considered as waived and abandoned

and my clients will proceed to purchase the said Flat No.D-702 and complete the

sale transaction without any hindrance.

Date: 14.08.2024 Mukesh T. Singh

Advocate, High Court, 13/14, Shree Shreemal House, Station Road, Goregaon (West)

Mumbai- 400 104

Mobile No.9821545765

Sd/-

Date: 14-08-2024

Parambil Moosa.

Place: Mumbai

Aadhar Housing Finance Ltd. Notice is hereby given on behalf of my lients Mr. Ratan Lavu Kadam & Mrs Shweta Ratan Kadam that they intends M.V. Road, Andheri (East), Mumbai - 400069. to purchase Flat No.D-702, 7th Floor, 'D' Wing, Building No.1, New Dindosh Maitreyee CHS Ltd., New MHADA

Corporate Office: Unit No. 802, Natraj Rustomiee, Western Express Highway and



**Aadhar Housing Finance Limited** 

Kalyan Branch: Office No.401, 4th Floor, Bldg No.3, Sarvodaya Enclaves, Opp Ramdev Hotel,Agra Road, Sahjanand Chowk, Kalyan West, Dist Thane-421202, Maharashtra

#### APPENDIX IV **POSSESSION NOTICE** (for immovable property)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of **Aadhar Housing Finance Limited (AHFL**) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s) / Guarantor(s) mentioned nerein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of the Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security nterest Enforcement rules, 2002. The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of AHEL for an amount as mentioned herein under with interest thereon.

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s) (Name of the Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Demand Notice Date & Amount	Date of Possession		
1	(Loan Code No. 07400001296 / Kalyan Branch), Pravin Laxman Sakpal (Borrower), Rajeshri Namdev Jadhav (Co-Borrower), Vishvanath Namdev Sakpal (Guarantor)	All that part & parcel of property bearing, S No 15 H No 21 Flat No 010 Gr Floor B Wing Vaishnavi Apt Nr Water Tank Nr Marathi School Chinchpada Grampanchyat Rd, Thane, Maharashtra - 421306 Boundaries: East- Sara Plaza/Flat No. 007, West-Open Space/Other Property, North - Open Space/Flat No 011, South - Open/Flat No 007	13-05-2024 ₹ 8,38,859/-	12-08-2024		
PI	Place : Maharashtra Authorised Officer					

NYKAA

### **FSN E-COMMERCE VENTURES LIMITED**

CIN: L52600MH2012PLC230136

Regd. Office: 104, Vasan Udyog Bhavan, Sun Mill Compound, Tulsi Pipe Road, Lower Parel, Mumbai - 400013.

Website: www.nykaa.com, Email id: investor-relation@nykaa.com

#### EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs in Crore, except per share data)

Sr.			Year ended		
No.	Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	1,753.44	1,675.04	1,428.54	6,415.56
2	Profit before tax	22.08	19.56	9.71	69.02
3	Profit after tax	14.24	9.74	6.45	43.71
4	Share in loss of associate	(0.60)	(0.67)	(1.03)	(3.97)
5	Profit for the period	13.64	9.07	5.42	39.74
6	Total Comprehensive Income	13.64	9.86	5.64	40.18
7	Paid-up equity share capital	285.68	285.60	285.29	285.60
	Face value (In Re)	1.00	1.00	1.00	1.00
8	Other Equity as shown in the Audited Balance sheet of previous year				976.63
9	Earnings per equity share of face value of Re 1/- each (not annualised)				
	Basic (In Re)	0.03	0.02	0.02	0.11
	Diluted (In Re)	0.03	0.02	0.02	0.11

- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on company's website (www.nykaa.com).
- Financial results of FSN E-Commerce Ventures Limited (standalone): 6-

	(110: 111 01010)					
	Year ended					
3	March 31, 2024					
t	(Audited)*					

(Rs. in Crore)

Sr.			Quarter ended			
No.	Particulars	June 30, 2024	June 30, 2024   March 31, 2024   June 30, 2023		March 31, 2024	
		(Unaudited)	(Unaudited)*	(Unaudited)*	(Audited)*	
1	Total Income	142.01	163.86	102.60	497.16	
2	Profit before tax	23.93	52.94	6.01	93.92	
3	Profit after tax	42.23	86.31	5.21	121.02	

\* Restated (Refer Note 2 of the Standalone Financial Results)

- 3 The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 13, 2024.
- The review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the company for the quarter ended June 30, 2024
- The results for the quarter ended March 31, 2024 are balancing figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which were subjected to limited review by statutory auditors.

For and on Behalf of Board of Directors of **FSN E-Commerce Ventures Limited** 

Place: Mumbai Date: August 13, 2024

Falguni Nayar Executive Chairperson, CEO & Managing Director

Adfactors 260

#### TERRAFORM REALSTATE LIMITED Regd. Office: Godrej Coliseum, A- Wing 1301, 13th Floor, Behind Everard Nagar, Off Eastern Expres: Highway, Sion (East), Mumbai 400 022. T: + 91 (22) 62704900. CIN: L27200MH1985PLC035841 Web: www.terraformrealstate.com: E-mail: secretarial@terraformrealtv.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2024

	Extract of original flood from the quarter Ended out of and, 202								
(Rs. in Lakhs									
Sr.	Sr. Particulars		Quarter Ended		Year Ended				
l		30-06-2024	31-03-2024	30-06-2023	31-03-2024				
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited				
1	Total income from operations	0.002	0.003	0.002	0.010				
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,								
ll .	Exceptional and / or Extraordinary items)	(1.230)	(1.307)	(1.390)	(4.890)				
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after								
Ш.	Exceptional and/or Extraordinary items)	(1.230)	(1.307)	(1.390)	(4.890)				
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	(0.040)	(4.047)	(4.000)	(4.400)				
_	Exceptional and/or Extraordinary items)	(0.910)	(1.817)	(1.029)	(4.468)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)								
ll .	and Other Comprehensive Income (after tax)	(0.910)	(1.817)	(1.029)	(4.468)				
6	Equity Share Capital	50.000	50,000	50.000	50.000				
ŏ	Other Equity excluding Revaluation Reserve	00.000	00.000	00.000	00.000				
`	(as shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0	(2.053)				
8	Earnings Per Share (of Rs.10/- each)				(,				
ll	(for continuing and discontinuing operations)								
ll	(not annualised)								
ll	Basic / Diluted EPS	(0.182)	(0.363)	(0.206)	(0.894)				

The above results for the guarter ended 30th June 2024 are reviewed and recommended by the Audit Committee

and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 13th August 2024 and are subjected to a "Limited Review Report" by the Statutory Auditor. The results of the Company are available on the Company's website www.terraformrealstate.com and als

available on BSE Ltd. respectively. The above statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards

Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. The figures of previous periods are regrouped / rearranged wherever considered necessary to correspond with

rrent period presentation. The figures in `Lakhs are rounded off to three decimals

Place : Mumbai

Date : 13th August, 2024

For and on behalf of the Board of Directors of Vimal K. Shah (Chairperson: DIN - 00716040)



## NRB BEARINGS LIMITED

CIN: L29130MH1965PLC013251 Read. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai-400001

Tel: 022-22664570/22664160 | Fax: 022 22660412 Website: www.nrbbearings.com | Email: investorcare@nrb.co.in

Extract of Financial Results for the Quarter ended 30th June, 2024

(₹ in Lakhs)

Particulars		Standalone			Consolidated				
		Quarter Ended 30.06.24 Unaudited	Quarter Ended 31.03.24 Unaudited	Quarter Ended 30.06.23 Unaudited	Year Ended 31.03.24 Audited	Quarter Ended 30.06.24 Unaudited	Quarter Ended 31.03.24 Unaudited	Quarter Ended 30.06.23 Unaudited	Year Ended 31.03.24 Audited
1	Total Income from operations	25,335	26,529	24,740	1,02,272	28,929	28,461	27,202	1,09,403
2	Net Profit for the period								
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,241	3,056	2,498	10,784	3,309	3,347	3,302	12,844
3	Net Profit for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,241	4,107	4,257	31,822	3,309	4,398	2,766	31,587
4	Net Profit for the period after tax								
l	(after Exceptional and/or Extraordinary items)	1,755	2,971	3,567	25,047	2,562	3,177	1,899	24,151
5	Total Comprehensive Income (after tax)	1,820	3,095	3,663	25,414	2,755	3,088	1,892	24,366
6	Paid up Equity share capital (par value Rs 2/- each, fully paid)	1,938	1,938	1,938	1,938	1,938	1,938	1,938	1,938
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Balance sheet				82,713				85,661
8	Earnings per share (before and after extraordinary items)								
	(of Rs. 2/- each)								
	Basic	1.81*	3.07*	3.68*	25.85*	2.57*	3.22*	1.91*	24.71*
	Diluted	1.81*	3.07*	3.68*	25.85*	2.57*	3.22*	1.91*	24.71*

\* Not annualized

Place: Mumbai

Date: 12.08.2024

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on 12 August 2024.
- 2. The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Ind AS) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.
- 3. The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between audited figures for the financial year ended 31 March 2024 and the published year to date figures upto end of the third quarter of the said financial year, which were subjected to a limited review by the statutory auditors.

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the websites of BSE http://www.bseindia.com, NSE http://www.nseindia.com and also on Company's website at http://www.nrbbearings.com/

For and on behalf of the Board of Directors

(Ms) Harshbeena Zaveri Vice-Chairman & Managing Director

मराठी मनाचा आवाज

www.navshakti.co.in

**PUBLIC NOTICE** 

Mrs. A. Leelavathi, hereby state that my land documents for site no ' & 8, Survey No. 93, Sub division 2D2, Arumuga Goudanoor Peru Chettipalayam, Coimbatore bearing registration no. 1186 of 14/04/1988 are lost / misplaced from Apollo mills area in Mumbai on 5th August, 2024. Police complain for the said loss of documents is registered with concerned N M Joshi Marg Police Station on 10/08/2024 under lost report no. 92095 of 2024. Anyone finding the said documents may please connect with the undersigned.

Mrs. A. Leelavath Flat No. 803, Tower 7 Runawal Forests, Kanjurmarg, Mumbai

Date: 14/08/2024

• •				
DILIGENT MEDIA CORPORA			•	
Regd. Office: 14th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N.M. Jos CIN: L22120MH2005PLC151377 Website: www.dnaindia.com Email: o				
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUAR			227 1000001	(Rs. in Lakhs
		Quarter ended		Year Ended
Particulars	30-June-24	31-Mar-2024	30-June-23	31-March-24
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	296.30	317.65	151.49	970.24
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax)	244.28	16,391.18	284.91	17,876.61
3. Net Profit / (Loss) for the period after tax	245.26	12,570.27	213.21	13,681.84
4. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period				
(after tax) and other Comprehensive Income (after tax)]*	246.26	12,571.11	213.21	13,682.68
5. Equity share capital	1,177.08	1,177.08	1,177.08	1,177.08
Other equity (excluding revaluation reserves)	-	-	-	(26,917.25)
7. Earning per share (face value of Rs. 1/- each) (Not Annualised, except year end)				

0.21 10.68 0.18 11.62 Basic & Diluted Notes: 1. The above is an extract of the detailed format of unaudited financials results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.dnaindia.com.

2. These financial statements have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI). Place: Noida Date : 13th August 2024

# त्रिभोवनदास भीमजी झवेरी लिमिटेड <u>CIN: L27205MH2007PLC172598</u>

नोंदणीकृत कार्यालय: २४१/४३, झवेरी बाजार, मुंबई - ४०० ००२ फोन नं : (०२२) ४०४६ ५००० / ०१. कॉर्पोरेट कार्यालय: ११ वा मजला, वेस्ट विंग, तुलसियानी चेंबर्स, २१२, बॅकबे रेक्लमेशन, \_ फ्री प्रेस जर्नल रोड, नरिमन पॉईंट , मुंबई – ४०० ०२१. फोन न : (०२२) ४९२५ ५०००.

ई-मेल आयडी: investors@tbzoriginal.com वेबसाइट: www.tbztheoriginal.com

## १७वी वार्षिक सर्वसाधारण सभा. रीमोट ई-व्होटींग माहिती आणि बुक क्लोझर तारखांची सचना

सर्वसाधारण सभेच्या सूचनेमधे दिल्याप्रमाणे कामकाज चालवण्यासाठी भरवण्यात येणार आहे.

महामारीच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (अमसीअ)च्या अधीच्या सर्व सदरतारीख आणि वेळेच्या नंतर परवानगी मिळणार नाही. परिपत्रकासह नवीनतम परिपत्रक ०३/२०२२, दिनांक ०५ मे २०२२, परिपत्रक क्र ०२/२०२१, दिनांक १३ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र २०/२०२०, दिनांक ५ मे २०२० ४. सदस्याचे मतदानाचे अधिकार (रीमोट ई-व्होटींग द्वारे किंवा सभेमधे ई-व्होटींग द्वारे) कट-CMD1 / CIR / P / 2020 / 79 च्या परिपत्रकांनुसार १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याच्या सूचनेसह कंपनीचा वार्षिक अहवाल (ॲन्युअल रिपोर्ट) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आला आहे. व्हिसी / ओओव्हिएम द्रारे भाग घेणाऱ्या सदस्यांच्या गणपूर्ती साठी कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणना केली जाईल. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ चा रोजी. ज्या सदस्यांचे ई-मेल आयडीज कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपेंट यांच्याकडे नोंदवण्यात आले आहेत त्या सदस्यांना केवळ ईलेकट्रॉनिक पदधतीने पाठवण्यात आला आहे.

कृपया नोंद घ्यावी की कंपनीची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या सूचनेसह सदर वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.tbztheoriginal.com</u> (इन्व्हेस्टर्स टॅब अंतर्गत), स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com)</u> आणि नॅशनल २२२२, टोल फ्री नं. १८०० ३०९ ४००१, ई-मेल आयडी: स्टॉक एकसचेंज (www.nseindia.com) च्या वेबसाईटवर तसेच कंपनीचे रजिस्ट्रार व einward.ris@kfintech.com येथे रीमोट ई-व्होटींगशी संबंधित आपल्या चौकशी / शेअर ट्रांसफर एजंट केफिन टेक्नोलॉजिज् लिमिटेड (केफिनटेक)ची वेबसाईट https://evoting.kfintech.com वर उपलब्ध आहे. सभासद केवळ व्हिसी /ओओव्हिएम ची सविधा वापरुन वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतो.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (मॅनेजमेंट ॲंड ॲडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ च्या नियम २० [(कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा त्यावेळेस सुरु असणाऱ्या त्यांच्या रीएनॅक्टमेंट सह), कंपनी (मॅनेजमेंट ॲंड ॲडिमिनिस्ट्रेशन) सुधारणा नियम,२०१५ च्या सुधारणेद्वारा)] आणि सिक्युरिटिज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ ईंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या नियम ४४ च्या अंतर्गत सदस्य १७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमधे केवळ ई-व्होटींग तसेच व्हिसी /ओओव्हिएम ची सुविधा वापरुन वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून सहभाग घेऊन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार वापरु शकतात आणि कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रांसफर एजंट केफिन टेक्नोलॉजिज लिमिटेड (केफिनटेक) यांच्यादारे उपलब्ध करवन देण्यात येणाऱ्या रीमोट ई-व्होटींग स्विधेद्वारा हे वेग्ले जाऊ शकतो. रीमोट ई-व्होटींगची स्विधा https://evoting.kfintech.com या लिंकवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या तरतदी आणि त्यांच्या नियमांच्या अन्वये सविस्तर माहिती पढील प्रमाणे आहे:

१. कट-ऑफ तारीख, म्हणजेच बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३ रोजी प्रत्यक्ष किंवा अपडेट करावेत. डिमटेरियलाईइड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सदस्य आपले मतदान सर्वसाधारण सभेसाठीच्या सूचनेमधे दिल्याप्रमाणे कामकाजांसाठी रीमोट ई-व्होटींगद्वारे इलेक्ट्रॉनिक कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या जोडीला सिक्युरिटिज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ पदधतीने करु शकतात

आहेत व कट-ऑफ तारीख, म्हणजेच मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी शेअर्स धारण करीत आहेत, ते आपला युजर आयडी आणि पासवर्ड आपला डीपी आयडी आणि क्लायंट आयडी/फोलिओ नंबर नमूद करून einward.ris@kfintech.com वर ई-मेल वर विनंती पाठवून मिळवू शकतात. परंतु, जर तुमची केफिन टेक्नोलॉजिज् लिमिटेड (केफिनटेक)कडे रीमोट ई-व्होटींगसाठी आधीपासूनच नोंदणी झालेली असेल तर तुमचे मतदान करण्यासाठी तुम्ही तुमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड/पिनचा वापर करु शकता.

याअन्वयं सूचना देण्यात येत आहे की त्रिभोनवदास भिमजी झवेरी लिमिटेडची १७ वी वार्षिक 🛛 ३. रीमोट ई-व्होटींग गुरुवार ५ सप्टेंबर, २०२४ (सकाळी ९.०० वाजता आयएस्टी) रोजी सुरु सर्वसाधारण सभा मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता व्हिडीओ होईल. आणि सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४ (संध्याकाळी ५.०० वाजता आयएस्टी) रोजी बंद कॉन्फरंसिंग (व्हिसी) / ईतर ऑडिओ-व्हिज्युअल साहित्याद्वारे (ओओव्हिएम) १७व्या होईल. यानंतर, रीमोट ई-व्होटींग मॉड्यूल केफिन टेक्नोलॉजिज् लिमिटेड (केफिनटेक) द्वारा डिसअंबल म्हणजेच असमर्थ करण्यात येईल. या काळादरम्यान कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार. ३ सप्टेंबर. २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाईइड स्वरुपात शेअर्स धारण ज्या सदस्यांचे ई-मेल आयडीज़ कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपेंट यांच्याकडे नोंदवण्यात आले करणारे सदस्य रीमोट ई-व्होटींग द्वारे आपले मतदान करु शकतात. एकदा एका ठरावावर आहेत केवळ त्या सदस्यांना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (अेमसीअे) चालू कोविड १९ सदस्याने मतदान केल्यानंतर, त्या सदस्याला ते मत नंतर बदलता येणार नाही. ई-व्होटींगला

आणि ८ एप्रिल २०२० व १३ एप्रिल २०२० च्या परिपत्रकांसह (एकत्रीत एमसीए परिपत्रक असे ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी कंपनीच्या भरणा केलेल्या (पेड-अप) संबोधले जाते) तसेच ५ जानेवारी २०२३ च्या सेबी परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/Pod- इक्विटी शेअर भांडवल त्यांच्या शेअरच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तिचे नाव सदस्यांच्या 2/P/CIR/2023/4 परिपत्रकासह १३ मे,२०२२ चे परिपत्रक क्र. SEBI / HO / CFD / रिजस्टर मधे डिपॉझिटरीज् द्वारे राखण्यात येणाऱ्या रजिस्टर ऑफ बेनिफिशिअल ओनर्स मधे CMD2/CIR/P/2022/62, १५ जानेवारी २०२१ चे परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/ कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी आहे, केवळ अशीच व्यक्ति CMD2 / CIR / P / 2021 / 11 आणि १२ में , २०२० चे परिपत्रक क SFBI / HO / CFD / रीमोट ई-व्होटींग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमधे इलेक्टॉनिक पदधतीने मतदान करण्याचा अधिकार वापरु शकते. ज्या सदस्यांनी रीमोट ई-व्होटींग द्वारे आपले मतदान केलेले नाही असे सदस्य १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी ई-व्होटींग द्वारे मतदान करु शकतील.

५. बोर्ड मंडळाने श्री. प्रमोद शाह, मे. प्रमोद शाह आणि असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी वार्षिक अहवाल, १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेसह दिनांक १२ ऑगस्ट, २०२४ 🛮 सेक्रंटरीज, मुंबई ह्यांचे पार्टनर यांना रीमोट ई-व्होटींग तसेच ई-व्होटींग प्रकियेचे न्याय्य व पारदर्शक स्वरुपात निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक (स्क्रूटीनायझर) म्हणून नेमले आहे.

> ६. सदस्य, श्री. व्ही. रघुनाथ, डेप्युटी मॅनेजर (आरआयएस) केफिन टेक्नोलॉजिज् लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गच्चीबौली, फिनान्शियल डिस्ट्रीक्ट नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद-५०० ०३२, फोन नं. (०४०) ६७१६ १६०६ / तक्रारींसाठी संपर्क करु शकतात

७. सेबीने ३ नोव्हेंबर २०२१ च्या परिपत्रकादारे. भौतिक स्वरुपात समभाग धारण करणाऱ्यांसाठी पॅन व केवायसीचे तपशील, नामांकन तसेच बॅंक खात्याच्या तपशीलासह नोंदणी अनिवार्य केली आहे. भौतिक स्वरुपात समभाग धारण करणारे. वार्षिक अहवाल २०२३ -२४ च्या इलेक्टॉनिक प्रती मिळवण्यासाठी पॅन व केवायसीचे तपशील. नामांकन तसेच बँक खात्याच्या तपशीलासह केफिन टेक्नोलॉजिज् लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गच्चीबौली, फिनान्शियल डिस्ट्रीक्ट नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद-५०० ०३२ येथे किंवा योग्यरीत्या भरलेला फॉर्म आयएसआर-१ einward.ris@kfintech.com वर पाठवण्याची आणि इतर संबंधित फॉर्म einward.ris@kfintech.com वर (वंज्पनीच्या वेबसाईट www.tbztheoriginalcom वर उपलब्ध) पाठवण्याची विनंती करत आहोत. सूचना, रीमोट ई-व्होटींग संबंधित सूचना, व्हिसी /ओओव्हिएम ची सुविधा वापरुन वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासंबंधित सूचना तसेच लाभांशाचे क्रेडीट बॅंक अकाऊंट मधे मिळवण्यासाठी पात्र

८. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती करणयात आली आहे की त्यांनू लाभांश मिळण्याद विलंब टाळण्यासाठी त्यांनी संपूर्ण बॅंक तपशील त्यांच्या डीपी सोबत

इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या नियम ४२ च्या अन्वये पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रांसफर २. ज्या सदस्यांनी आपले शेअर्स सर्वसाधारण सभेची सूचना पाठवण्याच्या तारखेनंतर प्राप्त केले बुक्स बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४ ते मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) कंपनीच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आणि ३१ मार्च २०२४ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांशाचा हक्क निश्चित करण्याच्या उद्देशासाठी बंद राहातील.

मंडळाच्या आदेशावरून त्रिभोवनदास भीमजी झवेरी लिमिटेड करिता

दिनाकः १३ ऑगस्ट, २०२४ नीरज ओझा

स्थान: मुंबई

हेड - लीगल आणि कंपनी सेक्रेटरी

# IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

PUBLIC NOTICE

Under Section 22 of the Bombay Public Trusts Act, 1950 Filed by
In the matter of "GENERAL
PRACTITIONER'S ASSOCIATION GREATER BOMBAY"

P.T.R. No. F-4231 (Bom) Change Report No. Acc/V/4937/2024

All concerned having interest

WHEREAS the trustees of the above trust have filed Change Report under Section 22 of the said Bombay Public Trust Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai, viz. Whether the property is the property of the Trust and could it be registered in the

#### **DESCRIPTION OF THE PROPERTY:-**

Immovable property

All and Singular Premises being Unit No.203 admeasuring about 824 sq.ft. built up area on the second floor of the Service Industrial building known as "Shiv Industrial Estate" of Shiv Industrial premises Co-operative society Ltd., Constructed in the year 1982 on the property more particularly described in the first Schedule hereinabove written and situaded at K V Balmukund Marg chinchpokli Mumbai-400012.

This is to call upon you to submit your objection if any, in the matter before the Assistant Charity Commission, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice. Given under my hand and seal of the Charity Commissioner, Maharashtra State,

This day 07 of the month of August, 2024

Superintendent-J Public Trust Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai

Sd/-

#### चेस ब्राईट स्टील लिमिटेड

सीआयएनः एल९९९९९एमएच१९५९पीएलसी०११४७९ नोंदणी कार्यालवः डी-११५, स्टील चेंबर, प्लॉट क्र.५१४, स्टील मॉर्केट कॉम्पलेक्स, कळंबोली-४१०२१८, महाराष्ट्र, भारत, मोबा: +९१-२२-२७६०६६७९, फॅक्स : +९१-२२-२७६०६२७

र्डमेलः info@chasebrightsteel@gmail.com वेबसाईटः www.cha ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

तपशील मागील वर्षातील ३ महिने 39.06.7078 आकडेवारी 8.03.2028 प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १.३७ ७२.७ कालावधीसाठी निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मव ११.६४ 42.99 आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपर्वी) -8.02 nालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर -8.02 ११.६४ 42.99 ालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) , . . . , (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ११.६४ -8.02 42.98 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसा (करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) मभाग भांडवल १६७.५० १६७.५० १६७.५० ाखीव मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंटात दर्शविल्यानुसार (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून) प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनासाठी)-२. सौम्यिकृत -0.20 3.88

. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायपॅटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसमध्ये सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् आणि सूचीबध्ट मंडळ (सादरीकरणाच्या

युआरएल) www.bseindia.com आणि www.chasebright.com या वेबसाईटस्वर उपलब्ध आहे

अविनाश जजोदिय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन ०००७४८८६)

# NYKAA

#### FSN E-COMMERCE VENTURES LIMITED

CIN: L52600MH2012PLC230136

Regd. Office: 104, Vasan Udyog Bhavan, Sun Mill Compound, Tulsi Pipe Road, Lower Parel, Mumbai - 400013. Website: www.nykaa.com, Email id: investor-relation@nykaa.com

#### **EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs in Crore, except per share data)

Sr.		Quarter ended			Year ended
No.	Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	1,753.44	1,675.04	1,428.54	6,415.56
2	Profit before tax	22.08	19.56	9.71	69.02
3	Profit after tax	14.24	9.74	6.45	43.71
4	Share in loss of associate	(0.60)	(0.67)	(1.03)	(3.97)
5	Profit for the period	13.64	9.07	5.42	39.74
6	Total Comprehensive Income	13.64	9.86	5.64	40.18
7	Paid-up equity share capital	285.68	285.60	285.29	285.60
	Face value (In Re)	1.00	1.00	1.00	1.00
8	Other Equity as shown in the Audited Balance sheet of previous year				976.63
9	Earnings per equity share of face value of Re 1/- each (not annualised)				
	Basic (In Re)	0.03	0.02	0.02	0.11
	Diluted (In Re)	0.03	0.02	0.02	0.11

The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on company's website (www.nykaa.com). (Rs. in Crore)

2 Financial results of FSN E-Commerce Ventures Limited (standalone):

					( )	
Sr.			Year ended			
No.	Particulars	June 30, 2024 March 31, 2024		June 30, 2023	March 31, 2024	
		(Unaudited)	(Unaudited)*	(Unaudited)*	(Audited)*	
1	Total Income	142.01	163.86	102.60	497.16	
2	Profit before tax	23.93	52.94	6.01	93.92	
3	Profit after tax	42.23	86.31	5.21	121.02	

\* Restated (Refer Note 2 of the Standalone Financial Results)

3 The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 13, 2024.

The review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed by the statutory auditors of the company for the quarter ended June 30, 2024.

The results for the quarter ended March 31, 2024 are balancing figures between audited results for the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year which were subjected to limited review by statutory auditors.

> For and on Behalf of Board of Directors of **FSN E-Commerce Ventures Limited**

Place: Mumbai **Date:** August 13, 2024

Falguni Nayar Executive Chairperson, CEO & Managing Director

## Adfactors 260

सीआयएन: एल२९१५०पीएन१९४६पीएलसी२३२३६२ नों. कार्यालय : १०२८, शिरोळी, राजगुरुनगर, पुणे-४१०५०५

ई-मेल : cil@caprihansindia.com । वेबसाईट : www.caprihansindia.com दूरध्वनी : ९१ २१ ३५६४ ७३००

	(रु. कोटी संपलेली तिमाही संपलेले									
अ.			संपलेले मागील वर्ष							
क्र.	तपशील	३० जून, २०२४ (अलेखापरीक्षित)		३० जून, २०२४ (अलेखापरीक्षित)						
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१८२.३५	१९०.९८	१७१.०९	७०४.१९					
?	कालावधीसाठी निञ्वळ नफा/तोटा (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(१२.५२)	(३४.४९)	(११.०६)	(६३.७४)					
æ	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबीनंतर)	(१२.५२)	(३४.४९)	(११.०६)	(६५.३४)					
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबींनंतर)	(१७.६१)	(१७.९१)	(१०.६७)	(५१.६२)					
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१७.६१)	(१६.८७)	(१०.८२)	(५१.०३)					
ξ	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	१३.१३	१३.१३	१३.१३	१३.१३					
૭	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(१४४.६६)					
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य) (अपवादात्मक बार्बीनंतर) मूलभूत आणि सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	(१३.४१)	(१३.६४)	(٤.१३)	(३९.३१)					
٩	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ – चे दर्शनी मूल्य) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(74.01)	(74.40)	(0.74)	(42.42)					
	सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	(१३.४१)	(१३.६४)	(८.१३)	(३९.३१)					

(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडमध्ये सादर केलेल्या ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षांच्या सविस्तर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट: (www.caprihansindia.com) आणि बीएसई वेबसाईट : (www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडसाठी अंकिता जे कारिया

## एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड

सीआयएन : एल२९१३०एमएच१९६५पीएलसी०१३२५१ नों. कार्यालय : धन्नुर, १५, सर पी.एम. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१ दू. क्र. ०२२-२२६६४५७०/२२६६४१६०, फॅक्सः ०२२-२२६६०४१२ वेबसाईट : www.nrbbearings.com, ई-मेल: investorcare@nrb.co.in

## ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(रु. लाखात)

		अलिप्त			एकत्रित				
तपशील		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
		३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४	३०.०६.२४	३१.०३.२४	३०.०६.२३	३१.०३.२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२५,३३५	२६,५२९	२४,७४०	१,०२,२७२	२८,९२९	२८,४६१	२७,२०२	१,०९,४०३
2	कालावधीसाठी निव्वळ नफा								
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्व)	२,२४१	३,०५६	२,४९८	१०,७८४	३,३०९	३,३४७	३,३०२	१२,८४४
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा								
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२,२४१	४,१०७	४,२५७	३१,८२२	३,३०९	४,३९८	२,७६६	३१,५८७
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा								
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,७५५	२,९७१	३,५६७	२५,०४७	२,५६२	३,१७७	१,८९९	२४,१५१
ч	एकूण सर्मसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	१,८२०	३,०९५	३,६६३	२५,४१४	२,७५५	३,०८८	१,८९२	२४,३६६
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- मुल्याचे संपूर्ण भरणा झालेले)	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८	१,९३८
G	ताळेबंदानुसार राखीव (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)				८२,७१३				८५,६६१
6	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी व नंतर)								
	(प्रत्येकी रु. २/- चे)								
	मूलभुत	१.८१*	₹.o७ <b>*</b>	₹. <b>६८</b> *	२५.८५%	ર. <b>५</b> ७ <b></b> *	₹. २२ <b>*</b>	8.88 <b>*</b>	२४.७१ <b>*</b>
	सौम्यिकृत	१.८१*	₹.०७ <b>*</b>	₹. <b>६८</b> *	२५.८५*	ર.५७ <b></b> %	₹. २२ <b>*</b>	8.88 <b>*</b>	२४.७१*
_	% अन्तर्गिन	1	1	1		1	I		

१. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने मंजुरी दिली.

२. निष्कर्षांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंड एएस) रूल्स, २०१५ अंतर्गत अधिसूचित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्डस (इंड एएस) सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटींग स्टॅंण्डर्स) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड) (सुधारित) रुल्स, २०१६ अनुसार बनवले आहेत.

३. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीची आकडेवारी ही ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिता लेखापरिक्षित आकडेवारी आणि जी वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन करण्याच्या अधीन होती त्या सद्र आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेरीस तारखेपर्यंत वर्षांची प्रकाशित आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे. टीप : वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे सादर केलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिवार विवरणाचा एक उतारा

आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसईच्या http://www.bseindia.com, एनएसईच्या http://www.nseindia.com ह्या वेबसाईटस वर तसेच कंपनीची वेबसाईट http://www.nrbbearings.com/ वर उपलब्ध आहे. संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

(श्रीमती) हर्षबिना झवेरी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

is now 96 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

The spirit of Mumbai

ठिकाण : मुंबई दिनांक: १२.०८.२०२४